



## पदार्थविज्ञान


**लेझर क्रिएण्याच्या माध्यमातून  
मानवी जीवनात आशेचा  
क्रिण जागविणाऱ्या  
संशोधकांनी यांना 'नोबेल' वर  
मोहर उमटविली आहे.  
विविध क्षेत्रात लेझर  
क्रिणांचा होणारा वापर, ही  
नोबेल पुरस्कारप्राप्त तिघांची  
देणगी म्हणायला हरकत  
नाही.**

- डॉ. संजय ढोले

# लेझर क्रिणांची सुवर्ण मोहर वि

झानजगतात किंवा व्यक्तिगत जीवनात नोबेल पुरस्काराची मोहर उमटणे ही एक मोठी घटना मानली जाते. जगात बहुसंख्य संशोधक विविध व त्यावरप्रमाणे

एकाच विषयावरही काम करीत असतात. त्यातून एखाद्या सिद्धांतांचा आधार घेऊन संशोधक उपकरणाची निर्मिती करतो. यात बराच कालावधी जातो आणि शेवटी नवीन संकल्पना, सिद्धांत, उपकरण, प्रयोग व सर्वसमावेशक समाजजीवनातील उपयुक्तता या आधारावर नोबेलची मुहूर्मिह ठेवली जाते. तरुणपणात केलेल्या संशोधनाला काहींना अगदी उतारवायत नोबेल पुरस्काराने समानित करण्यात आले आहे. किंवडुन त्यांचे उपकरण व शोध वापरन इतराना नोबेल मिळालेलेही आणण पाहतो. त्याच वेळी काही संशोधकाच्या निधनानंतर त्यांचा शोधाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. त्यांचे सिद्धांतात अथवा प्रयोगात नाव असले, तरी त्यांना नोबेल पुरस्काराला मुकाबे लागले आहे. शिवाय, काही संशोधकांच्या बाबतीत अगदी तरुण वयात केलेला प्रयोग व विकसित उपकरणाची किंवा घटकांची काही वर्षातच उपयुक्तता सिद्ध झाल्याने नोबेल पुरस्काराचा मान मिळालेले आहे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, या वर्षाचा (वर्ष २०१८) पदार्थविज्ञानातील नोबेल पुरस्कार डॉ. आशिकन यांना 'प्रकाशकीय चिमट्या'साठी, तर कॅनडाच्या डॉ. डोना स्ट्रॉकलैंड व क्रान्सचे डॉ.



गोराई मौरोयू यांना संयुक्तपणे अतिंद्रिय, कमी लांबी, उच्च ऊर्जा व स्पृदन स्वरूपातील निर्मितीसाठी प्रदान करण्यात आला. 'लेझर क्रिजिक्स'मध्ये या सिद्धांतात अथवा प्रयोगात नाव असले, तरी त्यांना संशोधनामुळे काही बडल्याचे अँकेंडगोने म्हटले आहे. आणि ते अतिशय संयुक्तिक आहे.

नोबेल पुरस्काराच्या अर्ध्या हिश्याचे मानकारी ठरलेले अमेरिकास्थित डॉ. आशिकन यांचं मोठेच योगदान आहे. आशिकन यांना योगदान आहे. आशिकन यांना 'प्रकाशकीय चिमट्या'साठी, तर कॅनडाच्या डॉ. स्ट्रॉकलैंड व क्रान्सचे डॉ.



गोराई  
मौरोयू

१९५२-११ हा

कालावधी महत्त्वाचा मानला जातो. त्यात प्रथमच त्यांनी लेझरवर काम करून १९६०मध्ये लेझर स्पृदने निर्माण करण्यात यश मिळविले. हा नुसारात लेझर झोत नव्हता, तर घटक म्हणूनही पुढे आला. त्याला स्वतंत्र वारंवारिता, तंरंगांसाठी, उच्च तीव्रता व ऊर्जा समर्पित असल्याचे सिद्ध झाले आहे. कॅंट्रोय लेझर कालावधी महत्त्वाचा मानला जातो. त्याच वेळी काही संशोधकांची उपयुक्तता सिद्ध झाल्याने नोबेल पुरस्काराचा मान मिळालेले आहे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, या वर्षाचा (वर्ष २०१८) पदार्थविज्ञानातील नोबेल पुरस्कार डॉ. आशिकन यांना ते हुलकाबाबी देत राहिले, मात्र निर्माणाचे १६व्या वर्षी 'याचि देही याचि डोढा' नोबेल पुरस्कार पाहण्याची त्यांना

आला नव्हता. डॉ. आशिकन यांनी निर्माण केलेल्या उच्च लेझर झोताने मात्र नवीन संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी प्रथमच लेझर झोताच्या उपयोग अतिसूक्ष्म वस्तूंचा वेग देणे व त्यांना पकड्यायासाठीही शब्द असल्याचे दाखविले. त्यांनी सूक्ष्म आकाशाचे बुडवुडे लेझर झोताच्या केंद्रांकडे आणण्यात यश मिळविले. काळ पुढे जात राहिला, तसे डॉ. आशिकन काळजीपूर्वीक वेगावगळे यांना वापरून लेझर झोत विस्तारित राहिले. त्याच्या साहाय्याने बुडवुडे व सूक्ष्म कांगांचे हालचाल नियंत्रित करू लागले. किंवडुना एक प्रकारचा सापला निर्माण करून त्यात सूक्ष्म कांगांना पकडणे शक्य झाले. येथेच ऑप्टिकल डिझर किंवा प्रकाशीय चिमट्याचा जन्म झाला. त्यामुळे सूक्ष्म कांगांसोबत अणू, रेणूना पकडणे शक्य झाले. पुढे चिमट्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन ढाएना, विशाणू, जीवाणु, पेशी, प्रकाशीय चिमट्याने चौबाबांडी कापू, ओडून, ढकलून, निरीक्षण करून आले, म्हणून वैद्यक व इतर क्षेत्रात या शोधाने उच्चांक गटला. शिवाय औद्योगिक क्षेत्रातही याचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. डॉ. आशिकन यांनी हे घेये खोरेत १९७० मध्येच पार पाडले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रकाशकीय चिमट्याचा वापर झाला. त्याचा आधार घेऊन इतरनाही नोबेल मिळाले. पण, डॉ. आशिकन यांना ते हुलकाबाबी देत राहिले, मात्र निर्माणाचे १६व्या वर्षी 'याचि देही याचि डोढा'

संधी दिली.

गोराई मौरोयू व डोना स्ट्रॉकलैंड यांना चिपर्ड पल्स अॅलिक्शन नावाच्या लेझर निर्मितीसाठी नोबेल जाहीर झाले. त्यांनी मायक्रो व मैरो सेंकदारप्रकारी कमी कालावधी असणारे, तसेच उच्च तीव्रता, ऊर्जा वाहून नेणारे स्पृदित लेझर झोत निर्माण करण्यात यश मिळविले. पुढे काही वर्षांतच हाताळता येतील, तसे डॉ. आशिकन काळजीपूर्वीक वेगावगळे यांना वापरून लेझर झोत विस्तारित राहिले. त्याच्या साहाय्याने बुडवुडे व सूक्ष्म कांगांचे हालचाल नियंत्रित करू लागले. किंवडुना एक प्रकारचा सापला निर्माण करून त्यात सूक्ष्म कांगांना पकडणे शक्य झाले. येथेच ऑप्टिकल डिझर किंवा प्रकाशीय चिमट्याचा जन्म झाला. त्यामुळे सूक्ष्म कांगांसोबत अणू, रेणूना पकडणे शक्य झाले. डॉ. आशिकन यांनी विशेष तीव्रतेचे उत्तरात हाताळता येतील, तसे डॉ. आशिकन कमी तंत्रण लंबांचे लेझर झोत हाताळता दिले. त्यामुळे वेगवगळ्या रोगांचे व कॅंबें लेझर क्रिएण विविध क्षेत्रांत सहजपणे वापरणे शक्य झाले. या लेझरच्या साहाय्याने विविध वस्तू व जिवत पेशी अचूकपणे कापाता येतान, त्यांना हवे तसे छिडे पाणी शक्य झाले. डॉ. आशिकन यांनी विशेष तीव्रतेचे उत्तरात होऊन ढाएना, विशाणू, जीवाणु, पेशी, प्रकाशीय चिमट्याने चौबाबांडी कापू, ओडून, ढकलून, निरीक्षण करून आले, म्हणून वैद्यक व इतर क्षेत्रात या शोधाने उच्चांक गटला. शिवाय औद्योगिक क्षेत्रातही याचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. डॉ. आशिकन यांनी हे घेये खोरेत १९७० मध्येच पार पाडले आणि त्याच वेळी कांगांची दृशी शब्दावृत्ती ठेवण्यात यश मिळविले आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातही स्पृदित लेझरचा उपयोग भविष्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. डॉ. आशिकन, मौरोयू आणि स्ट्रॉकलैंड यांचे संशोधन खाऱ्या अधिनी वैशिक तर आहेच, पण त्याच वेळी कांगांचे वारंवारिता व समाजमनाचा ताव घेणारेही आहे. त्याची उपयुक्तता मिळ झाल्यानेच नोबेल पुरस्कारवरा अधिकार व हक्क अवाधित राहिलाय. याशिवाय विज्ञानाला एक नवी दिशा मिळून, भविष्यात आश्वासक पावले पडतील.